

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील  
“उपसंचालक, गट-अ,” या संवर्गाची  
दिनांक १/०१/२००३ ते दिनांक  
३१/१२/२०१६ या कालावधीची सुधारीत  
तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठसू-१११७/प्र.क्र.१०१/का.१४२७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २३ मार्च, २०२२.

संदर्भ:- विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठसू-१११७/  
प्र.क्र.१०१/का.१४२७, दिनांक १३ सप्टेंबर, २०१७.

शासन परिपत्रक :-

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील “ उपसंचालक, गट-अ” या संवर्गाची तात्पुरती सामाईक ज्येष्ठतासूची (दिनांक १/०१/२००३ ते दिनांक ३१/१२/२०१६ या कालावधीची) दिनांक १३/०९/२०१७ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली होती. परंतु श्री ज्ञा.व.आंबेकर, श्री श.के.म्हेत्रे व श्री सु.झि. जाधव, यांनी सदर ज्येष्ठतासूची संदर्भात आक्षेप नोंदविले आहेत. सदर आक्षेप विचारात घेऊन व त्याबाबतची कागदपत्रे तपासली असता श्री ज्ञा.व.आंबेकर, श्री श.के.म्हेत्रे व श्री सु. झि. जाधव, यांच्या प्रकरणी सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार श्री ज्ञा.व.आंबेकर, श्री श.के.म्हेत्रे व श्री सु. झि. जाधव यांच्या प्रकरणी योग्य त्या सुधारणा करून त्याअनुषंगाने दिनांक १३/०९/२०१७ रोजीचे शासन परिपत्रक अधिक्रमीत करून उपसंचालक, गट-अ संवर्गाचे दि.०१.०१.२००३ ते ३१.१२.२०१६ या कालावधीची सुधारीत तात्पुरती सामाईक ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. उपसंचालक गट-अ वर स्थानीक /तदर्थ /केवळ ११-११ महिन्याकीरता पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेनंतर त्यांची पदोन्नती नियमित करण्यात येईल, त्या दिनांकानुसार त्यांच्या नावाचा उपसंचालक गट-अ पदावर ज्येष्ठतासूचीमध्ये योग्य त्या स्थानी समाविष्ट करण्यात येईल.

३. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर परिपत्रक व सोबतची तात्पुरती सेवाज्येष्ठतासूची सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावी व तसे कळविल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेतलेली प्रत अभिलेखात ठेवावी. तसेच सदर ज्येष्ठतासूचीसंदर्भातील आक्षेप/त्रुटी याबाबत संबंधितांनी तात्काळ निवेदन सादर करावे. त्याचप्रमाणे प्राप्त झालेल्या निवेदनातील वस्तुस्थिती संबंधितांच्या उपलब्ध अभिलेख्यांवरून तपासून सविस्तर अभिप्रायांसह निवेदन शासनास यथाशीघ्र (पंधरा दिवसात) पाठवावीत. याबाबत आक्षेप/माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे गृहित धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल.

४. महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर सदर शासन परिपत्रक उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक २०२२०३२३१३००४३२६१६ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( विलास लाड )

सोबत: परिशिष्ट अ  
प्रति,

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

श्री ज्ञा.व.आंबेकर, श्री श.के.म्हेत्रे व श्री सु.झि. जाधव, (संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांचे मार्फत.)

प्रत,

१. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांना विनंती करण्यात येते की, सदरहू ज्येष्ठतासूचीचे परिपत्रक व यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात यावी.
२. निवड नस्ती.

परिशिष्ट अ

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१	श्री.स.नि.जठार		प	२०-०५-३१	०६-०२-६४	०६-०२-६४	३१-०५-८९	पदोन्नत १६/०२/१९७६
२	श्री.उ.कृ.कोंडण्य		प	२३/०८/१९३४	१०-०५-६४	०१-०६-६४	३१-०८-९२	पदोन्नत १६/०२/१९७६
३	श्री.व्ही.जे.पुनतांबेकर		ना	उ.ना.	०३-०९-६४	०३-०९-६४	उ.ना.	राजोनामा
४	श्री.स.द.दिवानजी		प	०१-०९-२५	११-१०-६५	११-१०-६५	३१-०८-८३	पदोन्नत ०३/११/१९७८
५	श्री.नि.ना.जगताप		प	१७/०४/१९३०	३०/०६/१९६४	२७/१२/१९६६	३०-०४-८८	पदोन्नत २६/१०/१९७९
६	श्री.वि.न.पंडितराव		ना	३०/०८/१९२३	०१-०२-६७	२७/१२/१९६६	३१-०८-८१	सेवानिवृत्त ०१/०९/१९८१
७	श्री.गो.कृ.सांगेकर	इमाव	ना	१५/०१/१९२५	२७/१२/१९६६	२७/१२/१९६६	३१-०१-८३	पदोन्नत ०१/०४/१९८१
८	श्री.रा.पु.देशपांडे		प	०४-०४-३१	०१-०६-६४	१०-०७-६८	३०-०४-८९	पदोन्नत २४/११/१९७९
९	श्री.शं.मं.वांगळे		ना	२९/०८/१९३२	१६/०७/१९६८	१६/०७/१९६८	३१-०८-९०	पदोन्नत ०१/०८/१९८१
१०	श्री.एस.सदत अली		प	०७-१२-२०	२०/०६/१९७०	०२-०८-७१	३१-१२-७८	सेवानिवृत्त
११	श्री.अ.कृ.कागलकर		प	२५/०३/१९३५	०३-०८-७१	१३/१२/१९७१	३१-०३-९३	पदोन्नत ३०/०५/१९८१
१२	श्री.सु.शं.वाकडे		प	२४/०४/१९३५	०२-०८-७१	०५-०९-७२	३०-०४-९३	पदोन्नत ५/८/८१
१३	श्री.अ.ना.दांडेकर		प	०७-०७-२५	१०-०३-७२	२५/०९/१९७२	३१-०७-८३	पदोन्नत ३०/४/१९८२
१४	श्री.मा.वि.आफळे		ना	१४/१२/१९३०	२५/०९/१९७२	२५/०९/१९७२	३१-१२-८८	पदोन्नत ३०/१२/१९८५
१५	श्री.य.शि.वाबळे		ना	२६/०९/१९३५	२५/०९/१९७२	२५/०९/१९७२	३०-०९-९३	स्वेच्छा सेवानिवृत्त ०१/१०/१९८२
१६	श्री.ज.के.पाटील	इमाव	प	११-०८-३२	१३-१२-७१	०६-०४-७३	३१-०८-९०	पदोन्नत १०/१२/१९८१
१७	श्रीमती ल.वि.चव्हाण		ना	०३-१२-३४	०६-०४-७३	०६-०४-७३	३१-१२-९२	पदोन्नत २७/२/१९८९
१८	श्री.म.भ.कुलकर्णी		ना	०८-०९-३४	०७-०४-७३	०७-०४-७३	३०-०९-९२	पदोन्नत २८/०५/१९८१
१९	श्री.व्यं.र.कानडे		प	२४/०९/१९२४	०५-०९-७२	२३/०७/१९७३	३०-०९-८२	पदोन्नत ५/१२/१९८१
२०	श्री.श्री.स.चौधरी		ना	२८/११/१९३३	२३/०७/१९७३	२३/०७/१९७३	३०-११-९१	पदोन्नत ०५/१२/१९८१
२१	श्री.र.वि.पेंडसे		प	०७-११-२६	२३/०७/१९७३	०१-०२-७४	३०-११-८४	सेवानिवृत्त ३०/११/१९८४
२२	श्री.न.शां.रांगणेकर		प	२२/०८/१९३४	०६-०९-७२	१६/०४/१९७४	३१-०८-९२	पदोन्नत ७/१२/१९८१
२३	श्री.रु.रा.ताथोड	इमाव	प	२९/१२/१९३०	०१-०२-७४	२४-१०-७४	३१-१२-८८	सेवानिवृत्त
२४	श्री.दि.वि.भिडे		ना	०३-१०-३२	२४-१०-७४	२४/१०/१९७४	३१-१०-९०	पदोन्नत ०५/१२/१९८१
२५	श्री.वि.ल.देसाई		ना	२२/०९/१९३५	२४/१०/१९७४	२४/१०/१९७४	३०-०९-९३	पदोन्नत ३०/०४/१९८२
२६	श्री.एन.आर.राव		ना	२५/०२/१९३५	२०/१२/१९७४	२०/१२/१९७४	२८-०२-९३	सेवानिवृत्त
२७	श्री.गु.मं.राजाध्यक्ष		प	१८/०४/१९२५	०१-०२-७४	२४/०९/१९७५	३०-०४-८३	पदोन्नत ८/७/१९८२
२८	श्री.मा.रा.मुशरिफ		प	१२-०८-२२	१६/०४/१९७४	०१-१०-७५	३१-०८-८०	सेवानिवृत्त ३१/१२/१९८०
२९	श्री.व.भा.मुझुमदार		प	०२-१२-३७	२४/०९/१९७५	०८-१०-७५	३१-१२-९५	पदोन्नत ८/४/१९८३
३०	श्री.ब.रा.पुराणिक		प	२१/०७/१९३४	२४/०९/१९७५	१४/१०/१९७५	३१-०७-९२	पदोन्नत ३/२/१९८४
३१	श्री.रं.कि.धारासुरकर		प	०५-०३-३४	०२-१०-७५	२७/०५/१९७६	३१-०३-९२	पदोन्नत ३/१/१९८६

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
३२	श्री.स.अ.हक		प	०९-१२-२७	१४/१०/१९७५	०९-०७-७६	३१-१२-८५	पदोन्नत २१/०६/१९८३
३३	श्री.गु.शि.गोकर्ण		प	२१/०१/१९२५	०३-०६-७६	१२-०७-७६	३१-०१-८३	सेवानिवृत्त ३१/०१/१९८३
३४	श्री.दि.न.पित्रे		प	११-१०-३७	०१-१०-७५	०९-०८-७६	३१-१०-९५	पदोन्नत ९/१/१९८६
३५	श्री.भु.बा.म्हापणकर	इमाव	प	१७/०९/१९३६	०८-१०-७५	११-१०-७६	३०-०९-९४	पदोन्नत ५/९/१९८६
३६	श्री.श्री.अ.अळवणी		ना	२८/०९/१९३३	११-१०-७६	११-१०-७६	३०-०९-९१	पदोन्नत ८/४/१९८३
३७	श्री.चं.ल.अमिन		ना	१७/०८/१९३४	११-१०-७६	११-१०-७६	३१-०८-९२	पदोन्नत २/७/१९८३
३८	श्री.य.वि.थत्ते		प	०७-०१-३४	०९-०८-७६	१७/०१/१९७७	३१-०१-९२	पदावनत ०१/०९/१९८४
३९	श्री.व.पां.क्षिरसागर	इमाव	ना	०८-०३-३८	१७/०१/१९७७	१७/०१/१९७७	३१-०३-९६	पदोन्नत ३०/०६/१९८६
४०	श्री.भा.मा.नगराळे	अजा	ना	०१-०७-४५	०१-०५-७७	०१-०५-७७	३०-०६-०३	पदोन्नत १५/०२/१९८४
४१	श्री.ज.शा.गडू		प	१०-०५-३८	१३/१०/१९७५	०६-०५-७७	३१-०५-९६	पदोन्नत २८/०८/१९८६
४२	श्री.पी.एस.ताकसांडे	अजा	ना	२५-१०-४७	०६-०५-७७	०६-०५-७७	३१-१०-०५	राजोनामा ०४/०३/१९८०
४३	श्री.र.ना.शेंडे	अजा	प	१६/०६/१९२५	२७/०५/१९७६	२०/०८/१९७७	३०-०६-८३	सेवानिवृत्त ३०/०६/१९८३
४४	श्रीमती अ.भा.चव्हाण		प	१२-०१-३५	०९-०७-७६	२५/०८/१९७७	३१-०१-९३	पदोन्नत २८/०८/१९८६
४५	श्री.व्.र.कणंगलेकर		प	०२-०५-३०	१२-०७-७६	२९/०९/१९७८	३१-०५-८८	पदोन्नत ०५/०२/१९८७
४६	श्री.वि.र.गाडगिळ		प	१५/०६/१९४०	२७/०५/१९७६	१३/१२/१९७८	३०-०६-९८	पदोन्नत १४/०८/१९८५
४७	श्री.शां.रा.हवालदार		प	०१-०३-३३	१२-०७-७६	२९/०१/१९७९	२८-०२-९१	पदोन्नत २०/०३/१९८७
४८	श्रीमती नौ.द.बोरवणकर		प	२४/०४/१९२६	३०/०८/१९७९	१०-०९-७९	३०-०४-८४	सेवानिवृत्त ३०/०४/१९८४
४९	श्री.स.वि.यासीन		प	०३-०१-२५	१०-०१-७७	२४/१०/१९७९	३१-०१-८३	सेवानिवृत्त ३१/०३/१९८३
५०	श्री.वि.ब.हेब्बालकर		प	२५/०८/१९३०	२५/०८/१९७७	०१-१२-७९	३१-०८-८८	पदोन्नत २५/०९/१९८६
५१	श्री.म.ना.कवडे		प	०७-०२-४१	०९-०७-७६	११-०२-८०	२८-०२-९९	पदोन्नत ०२/०३/१९९०
५२	श्री.मा.रा.बलुतकर	इमाव	प	२०/११/१९३६	२४/०८/१९७७	२१/०४/१९८०	३०-११-९४	पदोन्नत १३/४/१९८९
५३	श्री.व.ल.घडे	इमाव	ना	२४/०४/१९३३	२१/०४/१९८०	२१/०४/१९८०	३०-०४-९१	पदोन्नत २५/०९/१९८६
५४	श्री.मो.द.कमलापुरकर		ना	१७/०९/१९३६	२१/०४/१९८०	२१/०४/१९८०	३०-०९-९४	पदोन्नत १६/०४/१९८७
५५	श्री.सु.ग.नेमावरकर		ना	३०/०८/१९३८	२९/०४/१९८०	२९/०४/१९८०	३१-०८-९६	पदोन्नत ०१/०२/१९९४
५६	श्री.वि.ना.बेडेकर		प	२३/१०/१९३५	२९/०९/१९७९	१७/०१/१९८१	३१-१०-९३	सेवानिवृत्त ३१/१०/१९९३
५७	श्री.स.म.पटेल		ना	२६/०६/१९४१	२३/०४/१९८१	१७/०१/१९८१	३०-०६-९९	पदोन्नत १०/०४/१९८९
५८	श्री.द.रा.भोसले		ना	०१-०२-५१	१७/०१/१९८१	१७/०१/१९८१	३१-०१-०९	पदोन्नत २७/०२/१९८९
५९	श्री.र.ना.साठये		ना	११-१०-४६	१३/०६/१९८१	३१/०१/१९८१	३१-१०-०४	पदोन्नत ०१/३/१९८९
६०	श्री.ना.बा.सावंत		ना	१८/०१/१९३८	३१/०१/१९८१	३१/०१/१९८१	३१-०१-९६	पदोन्नत ०८/०३/१९९०
६१	श्री.भि.नी.बेनहाल		प	१०-०५-३५	२०/०८/१९७७	२३/०४/१९८१	३१-०५-९३	पदोन्नत २६/०५/१९८९
६२	श्री.शं.ता.गायकवाड	अजा	प	०६-०१-३६	१३/१२/१९७८	२४/११/१९८१	३१-०१-९४	पदोन्नत ७/६/१९९०

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
६३	श्री.न.वि.भांडारकर	इमाव	प	२०/०५/१९२८	२६/०५/१९७८	२६/११/१९८१	३१-०५-८६	सेवानिवृत्त ३१/०७/१९८६
६४	श्री.ग.शं.मुळे		प	०२-०१-३९	२०/०८/१९७७	१६/१२/१९८१	३१-०१-९७	पदोन्नत १७/०८/१९९०
६५	श्री.वि.वि.फुंदे	इमाव	प	०४-०१-३३	१०-०९-७९	०२-०१-८२	३१-०१-९१	पदोन्नत २६/०३/१९८७
६६	श्रीमती स.र.तेरदाळकर		प	१४/०३/१९३८	०१-१२-७९	०८-०३-८२	३१-०३-९६	पदोन्नत २८/०९/१९९०
६७	श्री.ज.ज.यादव		प	१४/१०/१९३४	०५-०४-८२	११-०५-८२	३१-१०-९२	पदोन्नत ३०/१०/१९९१
६८	श्री.आ.मा.खुलसंगे	इमाव	प	२१/०५/१९४७	२९/०९/१९७८	१९/०५/१९८२	३१-०५-०५	पदोन्नत ३०/१०/१९९०
६९	श्री.अ.ध.कुसनाळे		प	२६/०८/१९३८	१९/१०/१९७८	२१/०५/१९८२	३१-०८-९६	पदोन्नत २४/१०/१९८९
७०	श्री.श्री.श्री.फडके		प	०७-०५-३४	१८/१२/१९७८	०३-०६-८२	३१-०५-९२	पदोन्नत ५/१०/१९९०
७१	श्री.ज.ना.गनोरकर		प	१४/१०/१९३२	२९/०१/१९७९	१६/०८/१९८२	३१-१०-९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९९०
७२	श्री.आ.म.जाधव		ना	०१-०६-५१	१६/०८/१९८२	१६/०८/१९८२	३१-०५-०९	पदोन्नत २९/०१/१९९१
७३	श्री.स.ल.खराटे		प	२४/०९/१९३४	३०/१०/१९७९	०८-०९-८२	३०-०९-९२	पदोन्नत १६/१०/१९९०
७४	श्री.वि.पु.गवळी		प	०७-१२-४०	२४/१०/१९७९	२१/१२/१९८२	३१-१२-९८	पदोन्नत ३१/१०/१९९०
७५	श्री.ब.म.हिड्डनल्ली		प	०६-०३-३४	११-१२-७९	२६/०१/१९८३	३१-०३-९२	सेवानिवृत्त ३०/०६/१९९२
७६	श्री.रा.ल.सोनसरे	अज	प	११-०५-४५	११-०२-८०	३१/१०/१९८३	३१-०५-०३	निधन ०६/०४/१९८३
७७	श्री.व.दा.शिके	अजा	प	०८-०७-३६	२५/११/१९८१	२५/१२/१९८३	३१-०७-९४	पदोन्नत १९/१२/१९९१
७८	श्री.वा.नि.देशपांडे		प	२३/०३/१९२७	२१/०५/१९८२	०१-०२-८५	३१-०३-८५	सेवानिवृत्त ३१/०३/१९८५
७९	श्री.मो.भा.सुराणा		प	०५-०३-३३	२६/११/१९८१	०१-०२-८५	३१-०३-९१	सेवानिवृत्त ३१/०३/१९९१
८०	श्री.भा.अ.टिके		प	२२/०१/१९३४	०२-०१-८२	०१-०२-८५	३१-०१-९२	स्वेच्छा सेवानिवृत्त २७/०७/१९८८
८१	श्री.रा.पां.पाठक		प	०९-०१-३२	०८-०३-८२	०१-०२-८५	३१-०१-९०	सेवानिवृत्त ३१/०१/९२
८२	श्री.स.वा.देशमुख		प	०५-०१-४१	२४/११/१९८१	०१-०२-८५	३१-०१-९९	पदोन्नत ९/२/१९९४
८३	श्रीमती सु.गो.धांडे		ना	२५-०४-५४	०१-०२-८५	०१-०२-८५	३०-०४-१२	राजीनामा २७/०७/१९८७
८४	श्री.हे.कु.दत्ता		ना	०१-११-३४	०१-०२-८५	०१-०२-८५	३१-१०-९२	निधन २५/१०/१९९२
८५	श्री.ज.वा.देशपांडे		ना	२८/०४/१९५१	०१-०२-८५	०१-०२-८५	३०-०४-०९	पदोन्नत ११/३/१९९२
८६	श्री.य.परशुराम		ना	०८-०२-३७	०१-०२-८५	०१-०२-८५	२८-०२-९५	वरच्या पदावर नियुक्ती ३१/०५/१९८९
८७	श्री.के.पां.विसापुणे	इमाव	ना	०१-०३-५२	०१-०२-८५	०१-०२-८५	२८-०२-१०	वरच्या पदावर नियुक्ती १८/७/१९९२
८८	श्री.प्र.ल.नाईक		ना	२५/०६/१९३५	०१-०२-८५	०१-०२-८५	३०-०६-९३	पदोन्नत २६/११/१९९२
८९	श्री.ज.दा.म्हैसकर		ना	०२-०८-३८	०१-०२-८५	०१-०२-८५	३१-०८-९६	पदोन्नत ३१/३/१९९३
९०	श्री.वि.ना.गंधे		ना	०३-१०-३८	०१-०२-८५	०१-०२-८५	३१-१०-९६	पदोन्नत ३०/१२/१९९२
९१	श्री.सु.तु.खेवले	इमाव	ना	१६/१२/१९४९	०१-०२-८५	०१-०२-८५	३१-१२-०७	पदोन्नत १/१२/१९९२
९२	श्री.भा.तु.चौधरी	इमाव	ना	०५-०५-४९	०१-०२-८५	०१-०२-८५	३१-०५-०७	पदोन्नत ०९/०२/१९९३

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
९३	श्री.वि.ज.देशमुख		प	०४-०८-३३	३१/१२/१९८१	०१-०६-८५	३१-०८-९१	सेवानिवृत्त ३१/०८/१९९१
९४	श्री.प्र.कृ.पोतदार		प	११-१२-३२	११-०५-८२	३१/०७/१९८५	३१-१२-९०	सेवानिवृत्त ३१/१२/१९९०
९५	श्री.वि.धो.शिंदे		प	१३/०५/१९३५	१८/०१/१९८२	०८-०५-८७	३१-०५-९३	सेवानिवृत्त ३१/०५/१९९३
९६	श्री.ना.रा.खाडिलकर		प	०४-१०-३२	१९/०५/१९८२	११-०५-८७	३१-१०-९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९८९
९७	श्री.श्री.वा.कुलकर्णी		प	२२/१२/१९२८	०८-०९-८२	१५/०५/१९८७	३१-१२-८६	सेवानिवृत्त ३१/१२/८६
९८	श्री.कृ.ह.साहनी		प	०६-०४-३४	२१/१२/१९८२	२२/०५/१९८७	३०-०४-९२	सेवानिवृत्त ३०/०४/१९९२
९९	श्री.सु.उ.इंगोले	अजा	प	१५/०४/१९५४	३०/११/१९८१	२२/०५/१९८७	३०-०४-९२	राजोनामा ०७/०३/१९८३
१००	श्री.दि.बा.खैरमोडे	विजाभज	प	१०-०१-३७	३०/११/१९८१	२८/०५/१९८७	३१-०१-९५	पदोन्नत ३१/०३/१९९४
१०१	श्री.मो.ना.पवनोकर	अज	प	१८/०४/१९५१	१६/१२/१९८१	२९/०५/१९८७	३०-०४-०९	पदोन्नत १९/१०/१९९९
१०२	श्री.सु.प्र.थोरात	विजाभज	प	०९-०५-५०	१३/०५/१९८२	१५/०६/१९८७	३१-१०-०८	पदोन्नत १३/०६/१९९५
१०३	श्री.अ.स.अडागळे	अजा	प	०१-०६-५१	२४/०५/१९८२	१०-०७-८७	३१-०५-०९	वरच्या पदावर नियुक्ती १०/०८/१९९३
१०४	श्री.रा.ल.कुंभारे	अज	प	०२-०५-३४	२३/०६/१९८२	०४-०१-८८	३१-०५-९२	निधन १९/०५/१९८९
१०५	श्री.अं.शं.अमृते		प	२९/१२/१९४५	२२/०५/१९८७	०१-०४-८९	३१-१२-०३	पदोन्नत ०१/१०/१९९९
१०६	श्री.ना.अ.कुलकर्णी		प	२५/०५/१९३२	१५/१०/१९८३	०१-०४-८९	३१-०५-९०	सेवानिवृत्त ३१/०५/१९९०
१०७	श्री.सि.भा.केळुसकर		प	१८/१०/१९२६	२८/१०/१९८३	०१-०४-८९	३१-१०-८४	सेवानिवृत्त ३१/१०/१९८३
१०८	श्री.अ.ग.उटगीकर		प	१७/०८/१९३४	१७/०६/१९८७	०१-०४-८९	३१-०८-९२	स्वेच्छा सेवानिवृत्त १०/०८/१९८८
१०९	श्री.म.दि.करंदिकर		प	२०/०५/१९३९	१४/०३/१९८३	०१-०४-८९	३१-०५-९७	पदोन्नत २५/११/१९९४
११०	श्री.श्री.ग.घमंडी		प	१२-०३-३५	०४-०१-८८	०१-०४-८९	३१-०३-९३	सेवानिवृत्त ३१/०३/१९९३
१११	श्री.वि.कृ.कुलकर्णी		प	१८/०७/१९३१	१०-०८-८७	०१-०४-८९	३१-०७-८९	सेवानिवृत्त ३१/०७/१९८९
११२	श्री.ग.क.कारवेकर		प	०१-०३-५०	१६/०८/१९८२	०१-०४-८९	२९-०२-०८	राजोनामा २६/०३/१९८४
११३	श्री.उ.ना.जिचकर	इमाव	प	०७-०६-४८	२०/०५/१९८२	०१-०४-८९	३०-०६-०६	पदोन्नत २५/११/१९९४
११४	श्री.सु.ना.पुनसे	भज क	प	१९/०२/१९४६	०३-०६-८२	०१-०४-८९	२९-०२-०४	पदोन्नत १४/८/१९९७
११५	श्री.म.वि.गोखले		प	१३/०२/१९३९	१४/१२/१९८२	०१-०४-८९	२८-०२-९७	पदोन्नत ३०/११/१९९४
११६	श्री.जी.ल.देशमुख		प	२८/०६/१९४८	२७-१२-८२	०१-०४-८९	३०-०६-०६	वरच्या पदावर नियुक्ती ७/८/१९९३
११७	श्री.अ.शं.ठाकूर		प	०२-०६-३७	३१-१०-८३	०१-०४-८९	३०-०६-९५	स्वेच्छा सेवानिवृत्त ०५/०२/१९९४
११८	श्री.मु.ए.वराडे		प	०८-१०-३४	२९/१०/१९९०	०१-०४-८९	३१-१०-९२	सेवानिवृत्त ३१/१०/१९९२
११९	श्री.ज.ज.देशमुख		प	०८-०२-३०	०८-०५-८७	०१-०४-८९	२९-०२-८८	सेवानिवृत्त २९/०२/१९८८
१२०	श्री.बा.स.बोकन	इमाव	प	११-११-३२	२८/०५/१९८७	०१-०४-८९	३०-११-९०	सेवानिवृत्त ३०/११/१९९०
१२१	श्री.न.गो.पटेल		प	०३-०८-३३	२०/०५/१९८७	०१-०४-८९	३१-०८-९१	सेवानिवृत्त ३१/८/१९९१
१२२	श्री.र.कृ.मेश्राम	विजाभज	प	२१/०६/१९४८	३१/१०/१९८३	०१-०४-८९	३०-०६-०६	वरच्या पदावर नियुक्ती १८/०४/१९९२
१२३	श्री.वि.रा.गाजरलवार		प	२८/०८/१९३५	११-०५-८७	०१-०४-८९	३१-०८-९३	सेवानिवृत्त ३१/०८/१९९३

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१२४	श्री.ग.त्र्यं.केंघे		प	२१/०९/१९३६	१५/०६/१९८७	०१-०४-८९	३०-०९-९४	स्वेच्छा सेवानिवृत्त ४/४/१९९४
१२५	श्री.मो.सं.मुदलीयार		प	०७-०१-३५	११-०५-८७	०१-०४-८९	३१-०१-९३	सेवानिवृत्त ३१/१/९३
१२६	श्री.चं.गो.बारगजे	इमाव	प	०२-०४-३८	०८-०५-८७	०१-०४-८९	३०-०४-९६	पदोन्नत २१/०७/१९९५
१२७	श्री.गौ.प.रामटेके	अजा	प	०१-०३-४३	३०/०५/१९८४	०१-०४-८९	२८-०२-०१	पदोन्नत ३१/०८/१९९५
१२८	श्री.रं.रा.धनविजय	अजा	प	१०-०९-५०	३१/०५/१९८५	०१-०४-८९	३०-०९-०८	पदोन्नत ०९/०८/१९९५
१२९	श्री.आ.ग.किल्लेकर	अज	प	०३-०४-४६	३१-०७-८५	०१-०४-८९	३०-०४-०४	पदोन्नत ०९/०८/१९९५
१३०	श्री.प्र.च्य.गजबे	अजा	प	२०/१२/१९४८	२७/०६/१९८५	०१-०४-८९	३१-१२-०६	पदोन्नत ३०/०८/१९९५
१३१	श्री.ज.शा.कोकाडे	अज	प	०१-०७-५२	२२/०५/१९८७	०१-०४-८९	३०-०६-१०	पदोन्नत ३१/१०/९९
१३२	श्री.रु.म.रामटेके	अजा	प	१२-०३-४९	२९/०५/१९८७	०१-०४-८९	३१-०३-०७	पदोन्नत ०५/०९/२००१
१३३	श्री.सु.बा.गडेवाल	अजा	प	२५/११/१९४९	२८-०५-८७	०१-०४-८९	३०-११-०७	बडतर्फ- १२/०२/२००७
१३४	श्री.बा.शं.यादव	अजा	प	०१-०६-५२	२६/०५/१९८७	०१-०४-८९	३१-०५-१०	पदोन्नत २५/१०/१९९९
१३५	श्री.बा.रा.कांबळे	अजा	प	१८/०३/१९४८	२२/०५/१९८७	०१-०४-८९	३१-०३-०६	पदोन्नत २७/१०/१९९९
१३६	श्री.क.वि.बैरागी	भज ब	प	३०/१०/१९५५	१५/०५/१९८७	०१-०४-८९	३१-१०-१३	पदोन्नत १४/१०/१९९९
१३७	श्री.भा.कृ.जहागिरदार		प	०५-१०-३६	०७-०५-८७	०१-०४-८९	३१-१०-९४	स्वेच्छा सेवानिवृत्त ०४/४/१९९४
१३८	श्री.क.कृ.देसाई		प	१०-०४-३३	२९/०५/१९८७	०१-०४-८९	३०-०४-९१	सेवानिवृत्त ३१/१०/९१
१३९	श्रीमती ल.वा.सुरलीकर		प	०५-०९-३७	०१-०४-८९	०१-०४-८९	३०-०९-९५	स्वेच्छा सेवानिवृत्त १/११/१९८९
१४०	श्री.धो.व्यं.कुलकर्णी		प	१४/०९/१९३६	१०-०७-८७	०१-०४-८९	३०-०९-९४	सेवानिवृत्त ३०/०९/१९९४
१४१	श्री.व.वि.जोशी		प	१६-१०-३५	२७/०४/१९८९	०१-०४-८९	३१-१०-९३	सेवानिवृत्त ३१/१०/१९९३
१४२	श्री.अ.ग.वाघ		प	२७/१०/१९५०	०१-०४-८९	०१-०४-८९	३१-१०-०८	वरच्या पदावर नियुक्ती ०४/०८/१९९४
१४३	श्री.श्री.ज.धमाळे		प	०३-०९-५७	०१-०४-८९	०१-०४-८९	३०-०९-१५	पदोन्नत
१४४	श्री.स.के.पराडकर		प	११-०८-५०	०४-११-८९	०१-०३-९०	३१-०८-०८	पदोन्नत
१४५	श्री.रा.व्यं.पाटील	इमाव	प	१७/०९/१९४६	०९-११-९०	०८-०३-९०	३०-०९-०४	सेवानिवृत्त ३०/०९/२००४
१४६	श्री.मु.ना.पंडितराव		प	१९/०१/१९३४	२६/१२/१९९०	०१-०६-९०	३१-०१-९२	सेवानिवृत्त ३१/०१/१९९२
१४७	श्री.गि.नं.कटकवार		प	०७-१२-३२	१५/१०/१९९०	१७/०८/१९९०	३१-१२-९०	सेवानिवृत्त ३१/१२/१९९०
१४८	श्री.ब.र.देशमुख		प	२५/१०/१९३२	२२/१०/१९९०	०५-१०-९०	३१-१०-९०	सेवानिवृत्त ३१/१०/१९९०
१४९	श्री.प्र.पं.देशमुख		प	११-०३-५१	०१-११-९०	२४/१०/१९९०	३१-०३-०९	राजीनामा १९/०२/१९९२
१५०	श्री.दे.तु.टेंभारे	अजा	प	०१-०६-४७	०१-०६-८९	३१/१०/१९९०	३१-०५-०५	सेवानिवृत्त ३१/०५/२००५
१५१	श्री.कि.गो.पाचंगे	भज ब	प	०७-०९-५५	१३/०५/१९८९	०१-११-९०	३०-०९-१३	पदोन्नत
१५२	श्री.सु.सं.वाघमारे	अजा	प	०५-१२-५३	१५/०४/१९८९	०२-११-९०	३१-१२-११	पदोन्नत-०८
१५३	श्री.शा.ग.सोनटक्के	अजा	प	१७/१०/१९४५	१२-११-९०	०१-०१-९१	३१-१०-०३	वरच्या पदावर नियुक्ती ०३/०५/१९९७

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१५४	श्रीमती अ.दि.देव		ना	१६/०३/१९५८	०१-०१-९१	०१-०१-९१	३१-०३-१६	वरच्या पदावर नियुक्ती ०४/०८/१९९४
१५५	श्रीमती शै.मु.अपराजित		ना	२६/०५/१९५६	०१-०१-९१	०१-०१-९१	३१-०५-१४	वरच्या पदावर नियुक्ती ०५/०५/१९९३
१५६	श्रीमती सु.र.मेहता		ना	१४/०५/१९५८	१६/०२/१९९१	०३-०१-९१	३१-०५-१६	वरच्या पदावर नियुक्ती १८/११/१९९४
१५७	श्री.न.पां.जोशी		ना	११-०६-५७	०३-०१-९१	०३-०१-९१	३०-०६-१५	निधन-२००७
१५८	श्री.श्री.गो.केंद्रे	इमाव	प	०१-०७-४३	१६/०८/१९८२	२९/०१/१९९१	३०-०६-०१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१५९	श्री.का.अ.बोहरा		ना	०१-०१-४४	२१/०२/१९९१	२१/०२/१९९१	३१-१२-०१	वरच्या पदावर नियुक्ती ३०/०३/१९९६
१६०	श्री.ल.ब.पोमण		प	०२-०६-५३	२७/०३/१९९१	०१-०४-९१	३०-०६-११	पदोन्नत-२०११
१६१	श्री.बा.शे.महल्ले		प	३०/०६/१९४९	२८/०१/१९९१	०२-०८-९१	३०-०६-०७	निधन १९/०६/२०००
१६२	श्री.बा.बा.डाबरे	इमाव	प	१४/०५/१९५०	१०-०४-९१	०१-०९-९१	३१-०५-०८	पदोन्नत-०८
१६३	श्री.स.रा.बिरादर		प	०१-०१-५४	१६/०१/१९९१	०१-११-९१	३१-१२-११	निधन-०६
१६४	श्री.स.म.हुसैनी		प	२२/०६/१९३८	०८-०२-९१	०१-०२-९२	३०-०६-९६	सेवानिवृत्त ३०/०६/१९९६
१६५	श्री.म.शं.नरोडे		प	०१-०७-४३	२७/०६/१९९१	२०/०२/१९९२	३०-०६-०१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१६६	श्री.भा.ग.कोरवते	अज	प	०१-०४-५३	१०-०४-९१	१८/०४/१९९२	३१-०३-११	वरच्या पदावर नियुक्ती १७/०८/१९९४
१६७	श्री.शे.बा.पाटमासे	भज ब	प	१४/१०/१९५४	२८-०६-९१	०१-०७-९२	३१-१०-१२	पदोन्नत-२०१२
१६८	श्री.सा.वि.झले	भज ब	प	०१-०७-५२	०१-०६-९१	२५/१०/१९९२	३०-०६-१०	पदोन्नत-०८
१६९	श्री.प्र.शा.खडसे	अजा	प	०१-०७-४६	०६-०४-९१	२६/११/१९९२	३०-०६-०४	सेवानिवृत्त ३०/०६/२००४
१७०	श्री.प्र.नि.तुपसमुद्रे	अजा	प	०३-११-३६	१८/०४/१९९१	०१-१२-९२	३०-११-९४	सेवानिवृत्त ३०/११/१९९४
१७१	श्री.तु.सु.मनवे		ना	०५-०५-६१	२५/०१/१९९३	३०/१२/१९९२	३१-०५-१९	पदोन्नत-०८
१७२	श्री.सु.गुं.जगताप		ना	०१-०७-५८	३०/१२/१९९२	३०/१२/१९९२	३०-०६-१६	वरच्या पदावर नियुक्ती १४/३/१९९६
१७३	श्री.भा.मा.शेलार	इमाव	प	२६-१०-५०	२८-०७-९३	०९-०२-९३	३१-१०-०८	पदोन्नत-०८
१७४	श्री.व.ह.सोहनी		प	२२/०५/१९३६	२९/०७/१९९३	३१/०३/१९९३	३१-०५-९४	सेवानिवृत्त ३१/०५/१९९४
१७५	श्री.एस. आर. जोगळेकर		प	२२-०६-४३	०५-११-९०	३१/०५/१९९३	३०-०६-०१	सेवानिवृत्त ३०/०६/२००१
१७६	श्री.ना.भा.डोंगरे	अजा	प	२७/११/१९३५	२९/०७/१९९३	१०-०८-९३	३०-११-९३	सेवानिवृत्त ३०/११/१९९३
१७७	श्री.शां.रा.वाघमारे	अज	प	१४/०३/१९५५	२०/०६/१९९५	३१/०८/१९९३	३१-०३-१३	निधन-०७
१७८	श्री.र.स.परचाके	अज	प	१५/१०/१९५५	१०-०२-९५	३१/१०/१९९३	३१-१०-१३	पदोन्नत-०८
१७९	श्री.शा.ल.शिंदे		प	०१-०६-४९	२९/०७/१९९३	०५-०२-९४	३१-०५-०७	सेवानिवृत्त ३१/०५/२००७
१८०	श्रीमती र.द.रेडकर		ना	११-१०-६१	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१०-१९	पदोन्नत-०८
१८१	श्री.चं.ब.औरंगाबादकर		ना	०६-०४-६२	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०	पदोन्नत-०८
१८२	श्री.वि.भा.कुलकर्णी		ना	०२-०४-५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-१५	पदोन्नत-०८
१८३	श्री.अ.रा.देशमुख		ना	२९/११/१९६०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-११-१८	पदोन्नत-०८



अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
१८४	श्री.शि.दा.बिराजदार		ना	१९/०५/१९५०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०५-०८	सेवानिवृत्त ३१/०५/२००८
१८५	श्री.श.मा.बाभळे		ना	०२-०४-५४	२९/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-१२	पदोन्नत-०९
१८६	श्री.स.खु.स.इ.दायमी		ना	०१-०१-५८	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१२-१५	पदोन्नत-१०
१८७	श्री.र.का.भराटे		ना	१९/०८/१९५८	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०८-१६	पदोन्नत-२०१३
१८८	श्री.ज.रा.सरनाईक		ना	०६-०४-६२	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०४-२०	पदोन्नत-२०१३
१८९	श्री.व.स.वासनिक	अजा	ना	२३/०५/१९५५	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०५-१३	पदोन्नत-०८
१९०	श्री.अ.द.परांजपे		ना	१४/०९/१९४३	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०९-०१	सेवानिवृत्त ३०/०९/२०१३
१९१	श्री.श्रा.तु.वाघमारे	अजा	ना	१५/०६/१९५०	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०६-०८	सेवानिवृत्त ३०/०६/२००८
१९२	श्री.म.शां.सावंत		ना	०६-०७-५१	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०७-०९	सेवानिवृत्त ३१/०७/२००९
१९३	डॉ.अ.ह.पाचकवडे	इमाव	ना	२७/०७/१९५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०७-१५	पदोन्नत-२०१३
१९४	श्री.र.सु.दिवेकर	अजा	ना	०५-१२-५४	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-१२-१२	सेवानिवृत्त-३१/१२/२०१२
१९५	श्री.ज.ना.महारणवर	भज क	ना	२८/०८/१९५७	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०८-१५	पदोन्नत-०९
१९६	डॉ.श्री.न.गंदगे		ना	२१/०६/१९५९	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३०-०६-१७	पदोन्नत ७/९/१६
१९७	श्री.ते.विं.भागवतकर	अजा	ना	०२-०३-५६	२८/०३/१९९४	२८/०३/१९९४	३१-०३-१४	पदोन्नत-२०१३
१९८	श्री.प्रे.शं.पाटील		प	१५/१२/१९३७	२९/०७/१९९३	३१/०३/१९९४	३१-१२-९५	सेवानिवृत्त ३१/१२/१९९५
१९९	श्री.एस.बी.बर्जे		प	१४/०९/१९३७	२९/०७/१९९३	३१/०५/१९९४	३१-०३-९५	सेवानिवृत्त ३०/०६/१९९५
२००	श्री.के.संजाना		प	०१-०६-३९	२९/०७/१९९३	०४-०८-९४	३१-०५-९७	सेवानिवृत्त ३१/५/१९९७
२०१	श्री.बी.बी.जाधव	अजा	प	०१-०१-५८	२९/०७/१९९३	३०/०९/१९९४	३१-१२-१५	पदोन्नत-२०१३
२०२	श्री.न.मा.येळके	भज ब	प	३१/०१/१९५२	०५-०१-९५	२५/११/१९९४	३१-०१-१०	सेवानिवृत्त ३१/०१/२०१०
२०३	श्री.यु.व्ही.फोले	अज	प	०५-०७-५७	१८/०९/१९९५	३०/११/१९९४	३१-०७-१५	पदोन्नत-२०१३
२०४	श्री.सु.य.खटी		प	०१-०८-४३	२१/०१/१९९५	३०/०३/१९९५	३१-०७-०१	सेवानिवृत्त ३१/०७/२००१
२०५	श्री.सु.प्र.देशमुख		प	१०-०५-४१	१०-०१-९५	३०/०३/१९९५	३१-०५-९९	सेवानिवृत्त ३१/०५/१९९९
२०६	श्री.शं.व.बापट		प	२३/०९/१९४२	०२-०१-९५	२१/०७/१९९५	३०-०९-००	स्वेच्छा सेवानिवृत्त १३/५/१९९५
२०७	श्री.प्र.ज.पाटील	इमाव	प	३०/०७/१९५९	०२-०२-९५	०९-०८-९५	३१-०७-१७	राजीनामा १६/६/१९९७
२०८	श्री.नं.तु.पेरे	इमाव	प	१६/०३/१९५६	३/१/१९५	३०/०८/१९९५	३१-०३-१४	पदोन्नत-२०१३
२०९	श्री.के.व्ही.बापट		प	०३-०१-४३	०१-०८-९५	१४/०३/१९९६	३१-०१-०१	स्वेच्छा सेवानिवृत्त २४/१०/२०००
२१०	श्री.आर.व्ही.भसाखेत्रे	अजा	प	०२-०१-५३	२८/०७/१९९३	३०/०६/१९९६	३१-०१-११	निधन-०६
२११	श्री.वा.ब.काळे	इमाव	ना	०२-१०-६४	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-१०-२२	वर्षानि दि.२८/१२/२०१२
२१२	श्री.जि.व.चौधरी		ना	०१-०७-६६	११-०४-९७	१८/०२/१९९७	३०-०६-२४	वर्षानि दि.२८/१२/२०१२
२१३	श्री.कि.नि.पाटील		ना	१७/०३/१९५९	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०३-१७	पदोन्नत-२०१३

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२१४	श्री.उ.आ.चव्हाण		ना	०१-०६-६१	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०५-१९	पदोन्नत-२०१३
२१५	श्री.र.र.शिगे	इमाव	ना	२६/०६/१९६३	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३०-०६-२१	वर्षानि-२००५
२१६	श्री.ब.शे.घाटे	इमाव	ना	०८-०७-६०	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०७-१८	पदोन्नत १/४/१६
२१७	श्री.वि.कृ.आहिर	अजा	ना	०९-०३-६६	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३१-०३-२४	पदोन्नत १८/१/१६
२१८	श्री.ध.गं.सुटे	अजा	ना	१७/११/१९६६	१८/०२/१९९७	१८/०२/१९९७	३०-११-२४	पदोन्नत ६/४/१६
२१९	श्री. अ. कृ. कदम		प	०८-०१-५४	३०/०९/१९९५	२९/०३/१९९७	३१-०१-१२	सेवानिवृत्त
२२०	श्री.अ.रा. गडपल्लीवार	भज ब	प	२१/०८/१९५१	२५/०८/१९९५	३१/०५/१९९७	३१-०८-०९	सेवानिवृत्त
२२१	श्री.प्रे.आ.टंभुर्णे	अजा	प	१०-०८-५३	२६/०७/१९९३	१४-०८-९७	३१-०८-११	सेवानिवृत्त
२२२	श्री.डो.एम.रासकर	इमाव	प	१३/०४/१९४२	१८/०९/१९९५	१५-०२-९९	३०-०४-००	सेवानिवृत्त
२२३	श्री.अ.रा.नायर		प	२५/०२/१९४८	०५-०८-९५	१३-०५-९९	२८-०२-०६	सेवानिवृत्त
२२४	श्री.जे.व्ही.सप्रे		प	१७/०१/१९४७	१८/०८/१९९५	०१-१०-९९	३१-०१-०५	सेवानिवृत्त
२२५	श्री.ए.के.देशपांडे		प	०२-०४-४७	०५-०८-९५	१४-१०-९९	३०-०४-०५	सेवानिवृत्त
२२६	श्री.हे.वि.सावंत		प	१५/१२/१९४३	३१/०७/१९९५	२४-१०-९९	३१-१२-०१	सेवानिवृत्त
२२७	श्री.आर.बी.कटगी		प	०५-०५-४७	०८-०८-९५	०१-०५-००	३१-०५-०५	सेवानिवृत्त
२२८	श्री.ग.नि.गाडगे	अजा	प	०१-०९-४९	०५-०८-९५	२४-१०-००	३१-०८-०७	सेवानिवृत्त
२२९	श्री.प्र.ब.मात्रे	अजा	प	२०/०१/१९५०	३१/०८/१९९५	२७-१२-००	३१-०१-०८	सेवानिवृत्त
२३०	श्री.वाय.पी.माने	अजा	प	२६/१०/१९४३	२८-०२-०१	२७-१२-००	३१-१०-०१	सेवानिवृत्त
२३१	श्री.का.शा.जगताप		प	०८-०१-४९	०९-०३-०१	०१-०७-०१	३१-०१-०७	सेवानिवृत्त
२३२	श्री.अ.का.भंगाले		प	२६/०१/१९५१	२२/०३/२००१	०१-०७-०१	३१-०१-०९	सेवानिवृत्त
२३३	श्री.ट.ह.पटेल		प	१०-१०-४६	१९/०३/२००१	०१-०७-०१	३१-१०-०४	सेवानिवृत्त
२३४	श्री.पां.दे.शंडे	अजा	प	२०/१०/१९४८	२८/०२/२००१	०१-०८-०१	३१-१०-०६	स्वेच्छासेवानिवृत्त
२३५	श्री.या.वि.कुंभारे	विमाप्र	प	०१-०७-५८	०१-०३-०१	०५-०९-०१	३०-०६-१६	पदोन्नत १६/६/१६
२३६	श्री.एन.बी.भालेराव	अजा	प	१४/०९/१९५१	२७/०२/२००१	०१-११-०१	३०-०९-०९	सेवानिवृत्त
२३७	श्रीमती मं.दि.घोडे	अज	प	२७/०४/१९५९	२८/०२/२००१	०१-११-०१	३०-०४-१७	पदोन्नत २१/४/२०१६
२३८	श्री.सु.श्री.बोकारे		प	०३-०८-४८	२९/०३/२००१	०१-०१-०२	३१-०८-०६	सेवानिवृत्त
२३९	श्री.ज्ञा.म.कळाणे		प	०३-१२-५१	०३-०३-०१	११-०७-०४	३१-१२-०९	सेवानिवृत्त
२४०	श्री.व.आ.लेंभे		प	१५/०६/१९४८	१८/०५/२००१	०१-१०-०४	३०-०६-०६	स्वेच्छासेवानिवृत्त-०६
२४१	श्रीमती वि.रा.सब्बन		प	०४-१२-६४	२०/०२/२००१	०१-११-०४	३१-१२-२२	स्वेच्छासेवानिवृत्त-१०/२/२०१३
२४२	श्रीमती सु.सु.अय्यर		प	२०/०४/१९६३	२८/०२/२००१	०१-०२-०५	३०-०४-२१	पदोन्नत ५/७/१६
२४३	श्री.वि.वा.गवळी	इमाव	प	२२/१२/१९५९	०२-०३-०१	०१-०२-०५	३१-१२-१७	पदोन्नत १०/८/१६

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकाऱ्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२४४	श्री.बा.ना.सबनीस		प	१५/०६/१९६२	२३/०२/२००१	०१-०५-०५	३०-०६-२०	पदोन्नत ५/७/१६
२४५	श्री.सं.ल.पाटील		प	०१-०६-६५	२३/०२/२००१	०१-०६-०५	३१-०५-२३	पदोन्नत ८/७/१६
२४६	श्री.दि.स.राजूरकर		प	०९-०४-६७	२७/०५/२००३	०१-०६-०५	३०-०४-२५	वपनि-दि.२८/१२/१२
२४७	श्री.रा.बा.चौधरी	अजा	प	०४-०५-५१	०२-०६-०३	१२-१२-०५	३१-०५-०९	सेवानिवृत्त ३१/५/०९
२४८	श्री.सु.र.बनसोडे	अजा	प	०६-०६-५०	२८/०७/२००३	०९-०१-०६	३०-०६-०८	सेवानिवृत्त ३०/६/०८
२४९	श्री.चं.ता.खांडेकर	भज क	प	०१-०१-५०	२४/०७/२००३	१४-०१-०६	३१-१२-०७	सेवानिवृत्त ३१/१२/०७
२५०	श्री.सु.ध.वाळके	अजा	प	११-०४-५१	०२-०६-०३	१६-०१-०६	३०-०४-०९	सेवानिवृत्त ३०/४/०९
२५१	श्री.मो.रा.गोसावी	भज ब	प	१९/०१/१९५४	२६/१२/२००५	२८-०२-०६	३१-०१-१२	स्वसेनि १७/११/०७
२५२	श्री.सं.रा.भांगरे	अज	प	११-०५-५९	२०/१२/२००५	०१-०३-०६	३१-०५-१७	
२५३	श्री.कि.भ.जोशी		प	२४/०४/१९६६	१२-१२-०५	२९-०६-०६	३०-०४-२४	पदोन्नत २/७/१६
२५४	श्री.प्र.मो.पोहरे		प	१४/०१/१९६६	०९-१२-०५	१२-०७-०६	३१-०१-२४	पदोन्नत १४/७/१६
२५५	श्री.प्र.नि.पोतदार	इमाव	प	०५-०६-६५	०९-१२-०५	०१-०९-०६	३०-०६-२३	
२५६	श्री.ह.भा.थोरात		प	०१-१२-५९	१३/१२/२००५	१२-०२-०७	३०-११-१७	
२५७	श्री.सु.मु.पाटील	इमाव	प	०१-०६-६०	१६/०६/२००६	०१-०६-०७	३१-०५-१८	
२५८	श्री.चं.बा.हाके	भज क	प	०१-०६-५०	१९/१२/२००५	०१-०८-०७	३१-०५-०८	सेवानिवृत्त ३१/५/०८
२५९	श्री.बा.गु.राठोड	विजा अ	प	०५-०१-५५	३०/१२/२००५	०१-०८-०७	३१-०१-१३	से.नि.दि.३१/०१/२०१३
२६०	श्री. र. वि. जगताप	इमाव	ना	०१-०६-६४	०५-१०-०७	१४-०९-०७	३१-०५-२२	
२६१	श्री. कृ. व. फिरके	इमाव	ना	०१-१०-६९	२६-०९-०७	१४-०९-०७	३०-०९-२७	
२६२	श्री. धु. तु. राठोड	विजा अ	ना	०१-०६-६३	२९-०९-०७	१४-०९-०७	३१-०५-२१	
२६३	श्री. दि. हि. वाघ	इमाव	ना	०२-०५-७१	२७-०९-०७	१४-०९-०७	३१-०५-२९	
२६४	श्री. प्र. श्रा. डायरे	भज ब	ना	०१-०७-६३	२७-०९-०७	१४-०९-०७	३०-०६-२१	पदोन्नत २३/५/१६
२६५	श्रीमती ऋ. दि. आडिवरेकर	इमाव	ना	१७/१२/१९७३	१४-०९-०७	१४-०९-०७	३१-१२-३१	
२६६	श्री. म. का. भांगे	भज ड	ना	०५-०८-६८	२०/०९/२००७	२०-०९-०७	३१-०८-२६	
२६७	श्री.कृ.प.वळवी	अज	प	१९/०१/१९६०	१७/१२/२००५	१७-११-०७	३१-०१-१८	
२६८	श्री.स.ब.दराडे	भज ड	प	०१-०६-६४	१६/०२/२००६	३०-११-०७	३१-०५-२२	
२६९	श्री.ना.गो.पंतगे		प	०५-०७-५८	३१/०१/२००६	०१-०१-०८	३१-०७-१६	सेवानिवृत्त ३१/७/१६
२७०	श्री.पु.हि.भगुरकर		प	३०/०८/१९६५	२५/०१/२००६	०१-०२-०८	३१-०८-२३	वपनि दि.३१/१२/२०१४
२७१	श्री.वि.शा.राणे	अज	प	०७-०५-६२	०७-०२-०६	२४-०४-०८	३१-०५-२०	
२७२	श्री.उ.रा.काशीकर		प	१८/११/१९६८	-----	३०-०४-०८	३०-११-२६	राज्यपालांचे कार्यालयात कायमस्वरूपी समावेशन
२७३	श्री.प्र.कौ.पाटील	इमाव	प	०४-०८-६५	२२/०४/२००८	२७-०५-०८	३१-०८-२३	
२७४	श्रीमती रू.ज.पाटील		प	१६/०७/१९६७	३०/१२/२००९	०१-०६-०८	३१-०७-२५	

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
२७५	श्री.वि.व.कुलकर्णी		प	१३/०४/१९६८	२१/०५/२००८	०२-०६-०८	३०-०४-२६	
२७६	श्री.सं.भ.कोलगणे	अज	प	०८-०२-६७	१६/०५/२००८	०९-०६-०८	२८-०२-२५	
२७७	श्री.ब.स.खंदारे	अजा	प	०१-०८-५८	०५-०६-०८	०१-०७-०८	३१-०७-२६	सेवानिवृत्त ३१/७/१६
२७८	श्री.रा.ने.तितर	भज क	प	३०/११/१९६६	०१-०६-०८	०१-०२-०९	३०-११-२४	पदोन्नत १/७/१६
२७९	श्री.आर. बो. देशभ्रतार	अजा	प	१९/०५/१९५१	२२/१०/२००८	०१-०५-०९	३१-०५-०९	सेवानिवृत्त ३१/५/०९
२८०	श्री.डी.टी.सुर्यवंशी	अजा	प	०७-०३-५३	०५-०३-११	०१-०६-०९	३१-०३-११	से.नि.दि.३१/०३/२०११
२८१	श्री.ज्ञा.तु.गोतावळे	अजा	प	०९-०८-५६	०१-०३-११	०१-०६-०९	३१-०८-१४	से.नि.दि.३१/०८/२०१४
२८२	श्री.ह.ल.माळी	इमाव	प	०१-०१-६७	२०/०६/२००८	०१-०९-०९	३१-१२-२४	
२८३	श्री.सु.ना.गवळी	इमाव	प	१०-०५-६९	२४/१०/२००८	०१-१०-०९	३१-०५-२७	
२८४	श्री.बी.आर.पाटील		प	०१-०६-५२	०१-०७-०८	०१-०१-१०	३१-०५-१०	से.नि.दि.३१/०५/२०१०
२८५	श्री.मु.मा.सोनकुसरे	विमाप्र	प	२७-१२-६१	१९-०२-११	०१-०२-१०	३१-१२-१९	
२८६	श्री.पी.आर.तिकोने	भज ब	प	२६-०४-५५	१९-०३-१२	०१-०६-१०	३०-०४-१३	से.नि.दि.३०/०४/२०१३
२८७	श्रीमती सं.मि.गवई	अजा	प	०२-०१-७३	१८-०२-११	२२-०७-१०	३१-०१-३१	
२८८	श्री.के.एस.चव्हाण	विजा अ	प	०१-०६-५४	०१-०४-११	१४-१२-१०	३१-०५-१२	सेवानिवृत्त ३१/५/१२
<b>खड दिनांक ०१/०१/२०११ ते दिनांक ३१/१२/२०११</b>								
२८९	श्री.अ.अ.खंडारे		ना	०५-११-७३	०१-०३-११	१५-०२-११	३०-११-३१	
२९०	श्री.कि.प्र.गिरगांवकर		ना	०८-०७-६६	२८-०२-११	१५-०२-११	३१-०७-२४	
२९१	श्री.भ.ज.जगदाळे		ना	११-०५-६७	१५-०२-११	१५-०२-११	३१-०५-२५	
२९२	श्रीमती स.मि.मु.हेकर (श्रीमती स.सु.भालेराव)		ना	२५-०८-६७	२४-०२-११	०१-०३-११	३१-०८-२५	
२९३	श्रीमती रु.प्र.थोते (श्रीमती रु.श.भुसारी)		ना	१०-०४-७४	०१-०३-११	०१-०३-११	३०-०४-३२	
२९४	श्री.प्र.रा.के.भावी		ना	०४-०२-७४	२५-०२-११	०१-०३-११	२९-०२-३२	
२९५	श्री.ज्ञा.व.आंबेकर	इमाव	ना	१२-०९-६५	२२-०३-११	०१-०३-११	३०-०९-२३	
२९६	श्रीमती उ.ग.नाईक (श्रीम उ.व.आंबेव्हाळकर)		ना	२९-०३-७५	०१-०३-११	०१-०३-११	३१-०३-३३	
२९७	श्रीमती स.शं.यादव (श्रीमती सं.हि.पाटील)		ना	०३-११-७४	०१-०३-११	०१-०३-११	३०-११-३२	
२९८	श्रीमती सि.प्र.जोशी		ना	२२-०९-६७	०३-०३-११	०१-०३-११	३०-०९-२५	
२९९	श्रीमती अ.सं.कडू (श्रीमती अ.म.कवितकर)		ना	१७-०४-६९	०१-०३-११	०१-०३-११	३०-०४-२७	
३००	श्रीमती व.अ.भाकरे		ना	२४-०६-७१	०१-०३-११	०१-०३-११	३०-०६-२९	
३०१	श्रीमती सु.वि.जाधव (श्रीमती सु.ज्ञा.कांबळे)	अजा	ना	३१-०५-७५	०१-०३-११	०१-०३-११	३१-०५-३३	
३०२	श्री.श.क.म्हेंत्रे	विमाप्र	ना	०५-०९-७२	१७-०८-११	१७-०८-११	३०-०९-३०	उशिरा रुजू
३०३	श्री.के.एम.देशमुख		प	१८-०३-५६	०३-०३-११	०१-०४-११	३१-०३-१४	से.नि.दि.३१/०३/२०१४
३०४	श्री.रा.न.गायकवाड	अजा	प	०१-०६-६७	०१-०७-१६	०२-०५-११	३१-०५-२५	
३०५	श्री.शा.का.चव्हाण	विजा अ	प	०२-०६-५६	०७-०२-११	०१-०९-११	३०-०६-१४	से.नि.दि.३०/०६/२०१४

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
<b>खंड दिनांक ०१/०१/२०१२ ते दिनांक ३१/१२/२०१२</b>								
३०६	श्री.एन.बी.गोसावी	भज ब	प	०५-०१-५६	०९-०४-१३	०१-०२-१२	३१-०१-१४	सेवानिवृत्त ३१/१/१४
३०७	श्री.आर. व्ही. वसावे	अज	प	०७-११-६४	०७-०७-०८	२५-०५-१२	३०-११-२२	
३०८	श्री.म.शं.दुशिंग	अजा	प	१५-०३-६७	२०-०४-१६	०१-०६-१२	३१-०३-२५	
३०९	श्री.अ.रा.टेंभुणे	अजा	प	०९-०१-६६	१५-०७-१६	०८-०८-१२	३१-०१-२४	
३१०	श्री.दि.चं.सिडाम	अज	प	०७-०७-५९	२८-०२-११	२९-१२-१२	३१-०७-१७	
<b>खंड दिनांक ०१/०१/२०१३ ते दिनांक ३१/१२/२०१३</b>								
३११	श्री.म.भ.डाखोरे	अज	प	०१-०७-५९	१२-०७-१६	२४-०१-१३	३०-०६-१७	
३१२	श्री.भ.नं.नाईक	विजा अ	प	१०-०५-५९	०५-०३-१६	२४-०१-१३	३१-०५-१७	
३१३	श्री.वै.र.कुलकर्णी		प	१४-०१-७५	०३-०५-१६	२४-०१-१३	३१-०१-३३	
३१४	श्रीमती मृ.अ.भूत		प	२८-०६-७४	०८-०३-१६	२४-०१-१३	३०-०६-३२	
३१५	श्री.ते.श्री.तिडके		प	११-०३-६७	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-०३-२५	
३१६	श्री.वि.स.कुलकर्णी		प	०५-११-७०	०१-०३-१६	२४-०१-१३	३०-११-२८	
३१७	श्रीमती का.प्र.नाखले	इमाव	प	२३-१२-६९	०१-०४-१६	२४-०१-१३	३१-१२-२७	
३१८	श्री.वि.म.पवार		प	०१-०६-६८	०५-०४-१६	२४-०१-१३	३१-०५-२६	
३१९	श्री.हं.ना.सोनावणे	इमाव	प	२३-१०-७१	११-०३-१६	०१-०२-१३	३१-१०-२९	
३२०	श्री.आर.टी.बागल		प	०७-०७-५८	०३-०३-१६	१०-०२-१३	३१-०७-१६	सेवानिवृत्त ३१/७/१६
३२१	श्री.पो.ए.बिरादार		प	१५-०३-६०	१८-०७-१६	०१-०५-१३	३१-०३-१८	
३२२	श्री.सु.आ.थोरात	अजा	प	१५-०९-६६	१५-०७-१६	०८-०७-१३	३०-०९-२४	
३२३	श्री.वि.दि.भोपळे	अजा	प	१३-०६-७५	१५-०७-१६	१२-०७-१३	३०-०६-३३	
३२४	श्री.एम.बी.देवळे	भज क	प	०२-०३-५९	२५-०७-१६	०१-०९-१३	३१-०३-१७	
<b>खंड दिनांक ०१/०१/२०१४ ते दिनांक ३१/१२/२०१४</b>								
३२५	श्रीमती अ.ल.कदम		प	२९-०६-७३	२९-०७-१६	०१-०२-१४	३०-०६-३१	
३२६	श्री.मि.भा.नारंगे		ना	०६-०५-७२	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
३२७	श्रीमती मं.पं.देशपांडे (श्रीमती मं.प्र.कामततिबले)		ना	२१-११-७२	११-०३-१४	०३-०२-१४	३०-११-३०	
३२८	श्रीमती स.चं.दिकित (श्रीमती सं.भा.पोतदार)		ना	१०-०६-७०	११-०३-१४	०३-०२-१४	३०-०६-२८	
३२९	श्रीमती तृ.प्र.बापट (श्रीमती तृ.सु.गाडगीळ)		ना	०२-०९-७३	२८-०२-१४	०३-०२-१४	३०-०९-३१	
३३०	श्रीमती शि.अ.पांडे (श्रीमती शि.ल.सावले)		ना	२६-०३-७३	२६-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३१	
३३१	श्री.कि.बा.जोशी		ना	१६-०५-७२	०१-०३-१४	०३-०२-१४	३१-०५-३०	
३३२	श्री.स.वि.मुळे		ना	२८-०३-८०	०३-०२-१४	०३-०२-१४	३१-०३-३८	
३३३	श्री.हे.बा.अहिरे	इमाव	ना	१४-१०-७१	०१-०३-१४	१७-०२-१४	३१-१०-२९	
३३४	श्रीमती नि.रु.पाटील (श्रीमती नि.दे.पाटील) (श्रीमती निशा देवराव वालमंदरे)		ना	३०-०६-७६	१७-०२-१४	१७-०२-१४	३०-०६-३४	
३३५	श्री.ग.रु.वायाळ	इमाव	ना	२४-०६-७०	०१-०३-१४	०१-०३-१४	३०-०६-२८	

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक १.१.२००३ ते दिनांक ३१.१२.२०१६ या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	अधिकार्याचे नांव	जातीचा प्रवर्ग	सेवा प्रवेशाचा प्रकार	जन्मदिनांक	संवर्गातील सेवेच्या प्रारंभाचा दिनांक	ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी स्थानापन्नता सुरू झाल्याचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९
३३६	श्री.सु.झि.जाधव	इमाव	ना	०१-०६-६८	०१-०३-१४	०१-०३-१४	३१-०५-२६	
३३७	श्री.मु.र.वाडेकर	भज ब	प	०१-०१-७६	२०-०७-१६	०१-०४-१४	३१-१२-३३	
३३८	श्री.सु.कि.आडे	विजा अ	प	०१-०६-७४	१५-०७-१६	०१-०७-१४	३१-०५-३२	
३३९	श्री.अ.द.गोतमारे	इमाव	ना	१२-०५-७२	२२-१२-१४	२६-०८-१४	३१-०५-३०	
३४०	श्री.सं.श्री.मरकळे		ना	१०-०८-७४	०१-१२-१४	२८-११-१४	३१-०८-३२	
३४१	श्री.यो.अ.चौधरी	इमाव	ना	१९-०१-८६	२८-११-१४	२८-११-१४	३१-०१-४४	
३४२	श्री.र.पुं.काळे		ना	१२-०४-७९	२६-१२-१४	२८-११-१४	३०-०४-२९	
३४३	श्री.सु.हे.आंग्रेकर		ना	०८-०७-७७	२४-१२-१४	२८-११-१४	३१-०७-३५	
३४४	श्री.सं.व.काळे	भज क	ना	१४-०७-७१	२८-११-१४	२८-११-१४	३१-०७-२९	
<b>खंड दिनांक ०१/०१/२०१५ ते दिनांक ३१/१२/२०१५</b>								
३४५	श्रीमती सी.रा.नागवेकर	इमाव	प	१९-०२-६१	०५-०८-१६	०१-०१-१५	२८-०२-१९	
३४६	श्री.एन.बी.पाटील	इमाव	प	२४-०५-५९	२०-०७-१६	११-०६-१५	३१-०५-१७	
<b>खंड दिनांक ०१/०१/२०१६ ते दिनांक ३१/१२/२०१६</b>								
३४७	श्री.ज.द.मेहेत्रे	इमाव	प	२६-१२-६९	१८-०७-१६	०१-०४-१६	३१-१२-२७	
३४८	श्री.भी.यो.बिरादार		प	०६-०८-७६	३१-०८-१६	१६-०६-१६	३१-०८-३४	
३४९	श्रीमती अ.सु.वैरागडे		प	०३-०१-७३	१९-०७-१६	०१-०७-१६	३१-०१-३१	
३५०	श्री.ह.वा.चौधरी	इमाव	प	०८-०७-६६	१९-०७-१६	०२-०७-१६	३१-०७-२४	
३५१	श्रीमती सं.रे.बोरोले	इमाव	प	१९-०५-५९	१९-०७-१६	०५-०७-१६	३१-०५-१७	
३५२	श्री.उ.श्री.सुर्यवंशी		प	१८-०३-७०	२०-०७-१६	०५-०७-१६	३१-०३-२८	
३५३	श्रीमती सा.पुं.आवटे		प	१५-०८-६१	१५-०७-१६	०५-०७-१६	३१-०८-१९	
३५४	श्री.एस.एम.मोकल	इमाव	प	१९-१०-५८	१२-०७-१६	०८-०७-१६	३१-१०-१६	सेवानिवृत्त ३१/१०/१६
३५५	श्री.र.ल.कोल्हार	अजा	प	१४-०५-६२	११-०८-१६	१४-०७-१६	३१-०५-२०	
३५६	श्री.बा.कों.आगवाणे	अजा	प	०१-०१-६३	०१-१०-१६	०१-०८-१६	३१-१२-२०	
३५७	श्री.एस.के.बोरकर	अजा	प	१३-१०-६६	०९-०८-१६	०१-०८-१६	३१-१०-२४	
३५८	श्री.रा.आ.पवार	विजा अ	प	०१-०६-६०	१५-०७-१६	१०-०८-१६	३१-०५-१८	
३५९	श्री.सु.ना.जुंजारे	अजा	प	०६-०८-६४	०४-०८-१६	०१-११-१६	३१-०८-२२	

ना - नामनिर्देशन

प - पदोन्नत

(विलास लाड)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन